

March 17, 2022

The Secretary, The Manager,

Listing Department, Listing Department,

BSE Limited, National Stock Exchange of India Limited,

1<sup>st</sup> Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, 'Exchange Plaza', C-1 Block G,
Dalal Street, Bandra Kurla Complex, Bandra (E)

Mumbai – 400 001 Mumbai – 400 051 Scrip Code: 531642 Scrip Symbol: MARICO

## Sub: Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI Listing Regulations, please find enclosed copy of the newspaper advertisements published in Business Standard (English Daily) and Navshakti (Marathi Daily) today i.e. March 17, 2022.

The same is being made available on the website of the Company at: <a href="https://marico.com/india/investors/documentation/shareholder-info">https://marico.com/india/investors/documentation/shareholder-info</a>

Kindly take the above on record.

Thank you.

Yours faithfully,

For Marico Limited

Vinay M A Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

Marico Umited Regd Office: 7th Floor Grande Palladium 175; CST Road, Kalina Santacruz (E) Mumbai 400 096, India Tel: (91-22) 6648 0480 Fax: (91-22) 2650 0159

www.marico.com

# Analysts bookmark top picks as paper firms turn the page

But short-term investors must book out; industry still a 'classic cyclical play'

New Delhi, 16 March

espite growing volatility in markets, paper stocks have held their ground so far this calendar year. Shares of JK Paper, for instance, have surged 49.5 per cent on a year-to-date (YTD) basis, while those of West Coast Paper Mills, Tamil Nadu Newsprint and Papers, Ruchira Papers, and Andhra Paper have advanced between 26.3 per cent and 33 per cent, reveals ACE Equity data. In comparison, the Nifty50 and Nifty 500 indices have declined 2 per cent and 3.4 per cent YTD, respectively.

Analysts say tight paper supplies in the domestic market with the economy unlocking, surge in paper exports due to shortage of paper in many countries, sharp increase in global pulp prices due to normalisation of paper demand from China. growing global packaging demand due to shift from plastic to paper, and a weak rupee (domestic paper prices are based on import parity prices and thus, profitability is positively correlated to rupee depreciation) will support the margin profile of key players.

"With the impact of the Covid-19 pandemic receding, schools, colleges, offices, and courts have opened. With an uptick in demand, distributors have started restocking inventory. Also, inflationary trends have led to higher-than-normal demand at a distributor level. The troika of demand normalisation, higher levels of demand at channels. and a favourable pricing has created a happy scenario for the likes of JK Paper, West Coast Paper Mills, and Andhra Paper. Windfall gains can be expected for these companies over the next few quarters, according to our channel checks," said Akhil Parekh and Kevin Shah of Centrum Broking, in a recent sector report.

Owing to wastepaper shortage, raw material costs for Grade B/C paper mills have surpassed Grade A mills. Moreover, the pandemic led many offices, courts, and schools to



### **TOP BILLING**

(As on March 16)	Price (₹)	Change 1D (%)	Change YTD (%)
JK Paper	306.9	9.9	49.6
Tamil Nadu Newsprint and Papers	160.6	7.0	31.5
Andhra Paper	285.7	10.8	31.0
West Coast Paper Mills	306.7	5.8	30.2
Satia Industries	111.9	8.9	26.9
Emami Paper Mills	169.8	5.7	25.5
Seshasayee Paper & Boards	185.8	9.1	24.4
Kuantum Papers	90.2	4.2	14.2
Orient Paper & Industries	34.0	8.3	7.6
Compiled by BS Research Bureau			Source: Bloomberg/Exchange

time. As a result, collections remained abysmally low. To add to the misery. the European Union banned the exports of wastepaper in October 2021. Since Grade B/C mills make up for nearly 60-65 per cent of India's total production capacity, with wastepaper being the preferred raw material, the pricing of recycled paper inched towards 60-65 per kilogram (kg), compared with ₹50 per kg in pre-

However, to remain on a par with recycled paper mills, Grade A mills, too, have taken price hikes, with at least two hikes being taken in the past

remain shut for a very long period of two months (6-7 per cent each). Analysts expect one more price hike (6-7 per cent) by the end of March or early April. Distributors, on their part, expect the situation to last until May/June this year.

Structurally, the capacity utilisation of domestic paper mills is headed towards pre-pandemic levels. Analysts believe the sector will continue to operate at near-full capacity for the next three years due to limited capital expenditure in the printing and writing paper segment, and healthy demand growth rate seen in packaging board and tissue paper segments. Improving industry fundamentals, they say, is likely to result in improved pricing discipline for the sector in future.

Against this backdrop, analysts are bullish on JK Paper, West Coast Paper Mills, and Andhra Paper due to attrac-

JK Paper is currently trading at 7.5x enterprise value/earnings before interest, tax, depreciation, and amortisation (Ebitda), while West Coast Paper Mills and Andhra Paper are trading at 3.9x and 4x of trailing Ebitda, respectively.

According to an analyst at a domestic brokerage, JK Paper and West Coast Paper Mills will continue to gain market share in future due to sharp improvement in the financial risk on account of increase in the size of operations, weak financial risk profile of Ballarpur Industries (under corporate insolvency resolution process) and Tamil Nadu Newsprint and Papers (generated Ebitda of only ₹91 crore in the third quarter of 2021-22 (FY22), against net debt of more than ₹3,000 crore), Century Pulp and Paper and Trident Paper shifting focus to non-paper business (real estate/textile), and the small size of operations of other paper companies.

Ajit Mishra, vice-presidentresearch at Religare Broking, too, suggests holding the stocks from a medium-term perspective as demand and pricing tailwinds support the outlook.

However, given the sharp upmove in related stocks, Chokkalingam G, founder and chief investment officer at Equinomics Research & Advisory, says investors should partially book out from the stocks as the industry is a "classic cyclical play" and one should not stay invested for the long term.

Archana Gude, analyst tracking the sector at IDBI Capital, too, says the performance of paper companies on the bourses will remain robust until the fourth quarter of FY22 as companies will see margin expansion in the January-March quarter. However, investors beyond a sixmonth perspective should book out.

## Claim HRA benefit on rent paid to spouse or parent

Avail of HRA exemption, even if you own a house — conditions apply

The Income-Tax (I-T) Appellate Tribunal, Delhi, recently ruled that house rent allowance (HRA) exemption under the I-T Act, 1961, cannot be denied on the ground that the assessee paid rent to his spouse. The ruling said that the wife is a doctor who possesses the resources to purchase a house, as is apparent from her I-T return.

Many such situations arise where it is not clear if a taxpayer is eligible for exemption on HRA.

#### Rent paid to family members

Suppose you live in your parental house. Can vou pay rent to your parents and claim HRA benefit?

Deepak Jain, chief executive officer (CEO), TaxManager.in, says, "Yes, you can. The only condition is that, according to the ownership documents, you should not be the owner or the co-owner of the house. Moreover, neither your spouse nor a minor child should be the legal owner."

Nowhere do the provisions of the I-T Act explicitly prohibit payment of rent to family members. Hence, any taxpaver paying rent to his family members can claim HRA exemption under Section 10(13A) of the I-T Act. There is a precondition for the recipient of the rent as well.

Suresh Surana founder, RSM India, says, "The recipient of the rent should have ownership rights over the tenanted property."

Payment of rent to family members, especially spouses, has always been a contentious issue since the relationship between the payer and the pavee is non-commercial in nature. "Such rent transactions could be subject to scrutiny by the revenue authorities. The possibility of litigation cannot be ruled out. Hence, maintain documentary evidence necessary to substantiate that the transaction is genuine," adds Surana.

#### Own house but live on rent

Even if you own a house, you can avail of HRA exemption, provided you pay rent for accommodation. However, there are some caveats.

Archit Gupta, CEO, Clear, says, "You should have a good reason for not living in the house you own. The reasons could be that you work in another city, your office is too far away from your residence, or it is in a distant suburb. Remember, you may need to provide these explanations to the I-T authorities if they

decide to scrutinise the details provided by you." If you own a property in the same city but live in a rented accommodation, you can claim HRA

exemption only if your house is let out. If your

#### TAX BENEFITS ON RENT

When you pay rent to a family member, the HRA exemption you can claim will be the least of the following amounts: Actual HRA received or

- ▶ 50% of salary for the metro cities of Mumbai, Kolkata, Delhi or Chennai, or
- 40% in case of other cities or ▶ Rent paid in excess of 10% of salary
- When you avail of Section 80GG, the deduction will be the least of: ▶ Rent paid in excess of 10 per cent of adjusted total income
- > 25 per cent of adjusted total income
- ▶ ₹5,000 per month or ₹60,000 in a financial year

house is self-occupied or vacant, you cannot claim HRA exemption.

#### Don't get HRA but pay rent

YOUR

MONEY

If an employee doesn't receive HRA from his employer, or is not eligible to claim HRA exemption, he can still, under Section 80GG, claim deduction on rent paid. Naveen Wadhwa, deputy general manager, Taxmann, says, "Section 80GG

allows deduction of rent paid by an individual for any furnished or unfurnished accommodation occupied by him for the purpose of residence. This deduction can be claimed by an employee and even by a self-employed individual." To be eligible to claim deduction

under Section 80GG, it is mandatory that the taxpayer, his spouse, minor child or Hindu Undivided Family of which he is a member, should not own any residential property at the place where he ordinarily resides, performs office

duties, or runs his business or profession. "Also, the assessee should not own any residential accommodation, which is occupied by him, at any other place," adds Surana.

#### IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE **BEFORE HON'BLE JOINT CHARITY COMMISSIONER**

**GREATER MUMBAI REGIONAL, MUMBAI** Dharmadaya Ayukta Bhayan, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai-400 030

**PUBLIC NOTICE** 

JTCC / GMR / APPLICATION NO. 02 OF 2022 Under Section 47 of the Maharasthra public Trusts Act, 1950 In the Matter of 'Koli Dnyati Sanghacha Shri Dnyaneshwar Fund' Registred Under the Maharashtra Public Trust Act, 1950 Vide Reg. No. A-2348 (Mumbai)

SHRI. HEMANT KRISHNA KOLI & 08 OTHERS

SHRI. EKNATH MADHAVRAO NAK	HWA & 8 OTHERS Opponets.
Shri. Hemant Krishna Koli,     Room No. 10, B. I. T. Chawl No. 4, 475,     Madhavrao Rokade Marg, Masjid (W),     Chinch Bunder, Mumbai-400 009.	<ol> <li>Shri. Makrand Anant Javheri, Room No. 41, Cement Chawl, 1<sup>st</sup> Floor, 475, Madhavrao Rokde Marg, Mandvi Koliwada, Masjid Bunder, Chich Bunder, Mumbai-400 009.</li> </ol>
3. Shri. Swapnil Hemant Koli, Room No. 62, 2 <sup>nd</sup> Floor, B. I. T. Chawl No. 1, 475, Madhavrao Rokde Street, Mandvi Koliwada, Chinch Bunder, Mumbai-400 009.	<ol> <li>Shri. Balchandra Vithal Koli, 43/C, Balveer Seva Mandal, Walmiki Chowk, Near Ganesh Temple, Worli, Koliwada, Worli Colony, Mumbai-400 030.</li> </ol>
5. Shri. Vinayak Sadanand Thanekar Cement Chawl No. 2, 1st Floor, Room No. 6, Madhavrao Rokde Street,	

Pakhari Lane, Sonabai Sadan Marg, Koliwada, Mumbai-400 030 Worli Colony, Mumbai-400 030. 9. Shri, Nischal Krishna Koli, 20/A. Bana Nakhwa House, Nowroii Road, Colaba Koliwada, Lower Colaba, Mumbai-400 005

Sewri, Mumbai- 400 015.

8. Shri. Prabhakar Tukaram Diwalkar

108, J. Bal Krishna Worlikar House

(Deceased), Date of Death: 06/07/2004

Maharashtra-402207.

AND WHEREAS the above Applicants in the respective Applicati have mentioned that the trustees whose name reflected in schedule II, All Trustee and died and their name & Addresses mentioned are as follows:

. Shri Eknath Madhavrao Nakhwa 2. Shri Shantaram Ramchandra Khot (Deceased), Date of Death : 04/08/2014; 1701, IGNIS E Lodha Bhayanderpada, Thane-400 607

Mandyi Koliwada, Masiid Bunder,

32, Agaskar Niwas, Vikas Lane, Worli

Shri. Bal Mates Agaskar,

Shri. Pandharinath Dagdu 4 Shri Parshuram Atmaram Nakhawa Nakhawa (Decease), Date of Death (Decreased), Date of Death: 08/05/2005; 24/09/1995; 475, Cement Chall 429/2/13. Madhavrao Rokade Street No. 4, Mahadevrao Rokde Street, BIT Chawl, Mandvi Koliwada, Mumbai Mumbai-400 009. 400 009.

Shrikant Pandurang 6. Shri. Shankar Lallu Patil (Deceased), Killekar (Deceased), Date of Death Date of Death : 20/08/1992; 475, : 18/02/2015 Veena-Beena, F/704, A. Madhavrao Rokade Street, Cemen D. Marg, Sewri (W), Mumbai-400 015. Chawl, Mumbai - 400 009.

Mr. Jankibai Pandharinath 8. Shri. Narendra Shankar Patil (Deceased), Date of Death: 04/11/1995 Death: 31/03/2000; 5, Rashmi Aprt. 475, Madhavrao Rokade Street, Cemer Uthalsar, Thane-400 601.

Chawl, 12, Mumbai-400 009. 9. Shri. Kamlakar Chandraji Mandvikar (Deceased), Date of Death : 05/05/1996 Walmiki Nagar, Society, Mithbunder Road, Thane-400 601.


AND WHEREAS, As per the order dated 3rd February, 2022 Passed below Exh 1 by the Hon'ble Joint Chairity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai in the Application No. 02 of 2022 filed under Section 47 of The Maharashtra Public Trusts Act, 1950, The General Public / Person having interest in the Public trust are hereby informed through this public Notice that, Shri. Hemant Krishna Koli, Residing at Room No. 10, B. I. T. Chawl No. 4, 475 Madhavrao Rokade Marg, Masjid (W), Chinch Bunder, Mumbai-400 009 & 08 others have filed the above referred application for application for appointment of Trustees of trust Viz. 'Koli Dnyati Sanghacha Shri Dnyaneshwar Fund' have P. T. R. No. A-2348 (Mumbai) before the Hon'ble Join Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai.

AND WHEREAS, the above named applicants / their advocate are appearing pefore the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai

Therefore, if any person has an interested or is willing to become a trustee of th said trust, he / She or they may appear before the Hon'ble Joint Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai Alongwith his or their Bio Data on or before the next date i. e. on 20<sup>th</sup> April 2022 at 11.30 a.m. or if anybody has objection about the appointment of the aforesaid persons as trustees, he / she or they may appear before the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai Presiding at 1st Floor, Dharmadaya Ayukat Bhayan office of The Joint Charity Commissioner, Greate Mumbai Region, Mumbai and file objection on or before the next date of hearing i. e. on 20th April, 2022 at 11.30 a.m. if none of the person appeared. it shall be treated that nobody has any objection or nobody is interested to appointed him as trustee and natter will poceeded according to law and procedure. Given under the Signature and seal of the Hon'ble Joint Charity Commissione

Greater Mumbai Region, Mumbai this 15th day of Month March 2022.

Date: 15.03.2022



BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH-I, MUMBAI (ORIGINAL JURISDICTION)

COMPANY PETITION NO. CP (CAA) 71/MB OF 2021 CONNECTED WITH
COMPANY APPLICATION NO. CA (CAA) 1055/MB OF 2020
IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013 (18 OF 2013) SECTIONS 230 & 232

SECTIONS 230 & 232
AND
IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION
AND
IN THE MATTER OF
AIR WORKS LIVERY SERVICES PVT. LTD.
PETITIONER NO. 1 / TRANSFEROR COMPANY
(Cith 7, Cround Floor Table CHS. CP. Individual Floor Miles Floo

PETITIONER NO. 1 / TRANSFEROR COMPAN (Stilt 7, Ground Floor, Tulsi CHS, GB Indulkar Road, Vile Parle (East), Andheri, Mumbai 400057, Maharashtra)

AIR WORKS INDIA (ENGINEERING) PVT. LTD.
PETITIONER NO. 2 / TRANSFEREE COMPANY
(Bombay International Airport, Gate No. 8, Santacruz (East), Mumbai-400029, Maharashtra) NOTICE OF APPROVAL OF SCHEME OF AMALGAMATION

Notice is hereby given that the Scheme of Amalgamation of Air Works Livery Services Pvt Ltd with Air Works India (Engineering) Pvt Ltd has been approved by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench (Court No. 1) vide its Order dated 28th February, 2022 (date of pronouncement). The Petitioners above named shall be filing the certified copy of the aforesaid NCLT Order with the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai in due course. The aforesaid Scheme of Amalgamation will become effective on the ROC filing. It is further informed that the Transferor Company-Air Works Livery Services Pvt. Ltd. shall be dissolved and shall cease to exist upon filing the aforesaid Order with the Registrar of Companies

नवी मंबई को–ऑप. बँक लि.

NAVI MUMBAI CO-OP. BANK LTD.

Head Office: T 27 - 33 & T 40 - 46, 1st Floor, Additional Shop cum

Godown Complex, Dana Market, APMC - II, Plot - 7, Sector-19 B,

Vashi, Navi Mumbai 400 703. | Tel : 2783 2945, 2783 2946 |

E-mail: loan@navimumbaibank.com | Website: www.navimumbai.com

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas, the undersigned being the authorized officer of the "Navi

Mumbai Co- Op Bank Ltd." under the Securitization and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

Interest [Act], 2002 (54 of 2002) & in exercise of powers conferred

under Section 13(12) read with [rule 3] of the Security Interest

(Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 12/07/

2021 calling upon the Borrower M/S. Avdhut International (Prop:

Mr. Manjrekar Prakash Bablya) to repay the amount mentioned

in the notice being Rs. 32,98,907/- (Thirty Two Lakhs Ninety

Eight Thousand Nine Hundred Seven Only) As on 31/10/2021

The borrower having failed to repay the amount, notice is hereby

given to the borrower & the public in general that the undersigned

has taken possession of the property described herein below in

exercise of powers conferred on him under sub-section (4) of

section 13 of Act read with rule 8 of the Security Interest

Enforcement) Rules, 2002 on this the 15th March of the year 2022.

The borrower in particular and the public in general is hereby

cautioned not to deal with the property and any dealings with the

property will be subject to the charge of the "Navi Mumbai Co-Op

Bank Ltd." for an amount Rs. 34,56,412/- (Rupees Thirty Four

Lakh Fifty Six Thousand Four Hundred Twelve Only) as on

28/02/2022 and interest thereon. The borrower's attention is

invited to Provision of subsection 8 of Section 13 of the act, in

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Room no.303, 3rd floor, Amrut Lahari Co-op Hsg. Soc. Ltd.,

Ram Joshi Marg, Near Siddhi Ganesh Temple, Bhatwadi,

Ghatkopar (W), Mumbai- 400084.

Sd /- The Authorised Officer

Navi Mumbai Co-op. Bank Ltd

Respect of time available to redeem the secured assets

Date: 14/03/2022

Place : Navi Mumbai

within 60 days from-the date of receipt of the said notice.

Ref No-NMCB/SARFAESI/ 708/2021-22

Sdr-e: New Delhi Rajeev K Goel, Advocate : 15.03.2022 For Rajeev Goel & Associates Counsel for the Petitioners 785, Pocket-E, Mayur Vihar-II Delhi Meerut Expressway / NH-9 Delhi 110091 Mobile: 93124 09354, E-mail: rajeev391@gmail.com, Website: www.rgalegal.in

#### **MARICO LIMITED**

CIN: L15140MH1988PLC049208

Registered Office: 7° Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East),
Mumbai - 400 098; Tel. no.: 022-2646 0460, Fax No.: 022-2650 0159;
Website: www.marico.com; Email: investor@marico.com

### NOTICE

n order to enable sending of notices and other statutory communications/benefits to he Members in electronic form, we request the Members of Marico Limited ("Company") to register/update their e-mail address and bank account details/

Particulars	Manner for registration/updation/validation of details
For shares held in Physical form:	By writing to Link Intime India Private Limited, the Registrar and Transfer Agent of the Company, at their address C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083 or at rnt.helpdesk@linkintime.co.in/kyc@linkintime.co.in
For shares held in Dematerialized form:	By contacting the concerned Depository Participant.

In accordance with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and No.17/2020 dated April 13, 2020, read with General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 issued by the Ministry of Corporate affairs, the Company has additionally enabled a process for the limited purpose of receiving shareholder communications during the calendar year 2022 and the Members may temporarily update their email address by accessing the link https://www.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html

For further details, kindly visit: https://marico.com/india/investors/documentation: BSE Limited - https://www.bseindia.com/; and

The National Stock Exchange of India Limited-https://www.nseindia.com/

For Marico Limited

Date: March 17, 2022

Vinay M A Company Secretary & Compliance Officer

#### IN THE CITY CIVIL COURT MUMBAI, AT MUMBAI **COMMERCIAL SUIT NO. 151 OF 2021** Plaint Lodged On: 15.10.2018

Plaint Admitted On: 01.12.2018

Summons for Settlement of Issues in A Suit Relating to Commercial Dispute Under Section 6 of the Commercial Courts. Commercial Division and Commercial Appellate Division of High Court Act, 2015 Order V. Rule 1 of the Code of Civil Procedure. 1908

CANARA BANK a body corporate Constituted under the Banking Compan (Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1970 having its Head Office at 112. J. C. Road. Bangalore- 560 002. and one of its Branch Office amongst others known as Sewri Branch. having address at Unit No. 9/10. 1st Floor. Rajiv Industrial Estate. Golanji Hill Road, Sewri West. Mumbai-400 015. in the State of aharashtra. represented by Mr. Ankur Kumar Singh Age: Years. Officer .... PLAINTIF

Mr. Mukesh Bajirao Garje, Age-Not Known, Adult Room No. 5, Best Chawl No. 1. Opp. Navjeevan Society R. C. Marg. Kokan Nagar. Chembur. Mumbai-400074 ..... DEFENDANT

#### . Mr. Mukesh Bajirao Garje The Defendants above named Whereas the abovenamed Plaintiff has instituted a suit relating to a commercial dispute agains

you and you are hereby summoned to file a written statement within 30 days of the Service of the resent Summons and in case you fail to file the Written Statement within the said period of 30 lays, as shall be allowed to file the Written Statement on such other day, as may be specified by the Court, for reasons to be recorded in writing and on payment of such costs as the Court dee fit, but which shall not be later that 120 days from the date of service of summons. On expiry of one hundred and twenty days from the date of service of summons, you shall forfeit the right to file the Vritten Statement and the Court shall not allow the Written Statement to be taken on Record. The Plaintiff therefore prays:a. That the Defendant be decreed and ordered to pay to the Plaintiff sum of ₹ 4,39,754.02

(Rupees Four Lakh Thirty Nine Thousand and Seven Hundred and Fifty Four and Paise Two Only) as on 14.10.2018 as per particulars of claim given in Exhibit 'J' with further interes at the rate of 9.70% p. a. overdue with monthly rests plus 2% Penal Interest from date of filing of the suit till the date of judgement and thereafter further interest at the same rate from the date of judgement till payment as the advances were granted to the defendant for commercial purposes within the meaning of order 38 of the code of Civil Procedure, 1908; That the defendants may be directed to pay to the Plaintiff their costs of the suit and

c. For such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require. ou are required to appear in this Court in person, or by a pleader duly instructed and able t inswer all material questions relating to suit, or who shall be accompanied by some person able to inswer all such question, on the 30th day of March, 2022 at 11.00 O' Clock, to answer the claim and further you are hereby to produce on the said day all documents n your possession or power upon which you base your defense or claim for set-off or counter- claim, and where you rely on any upon which you goes you desires or leain in secret or contine cleain; and where you rely on any others documents whether in your possession or power or not, as evidence in support or defense or claim for set-off, or counter-claim you shall enter such documents in list to be annexed Given under my hand and the seal of this Hon'ble Court. This day of 10 March, 2022

For Registrar, City Civil Court Bombay

KOKAN MERCANTILE CO-OP BANK LIMITED Multi State Bank

#### **POSSESSION NOTICE** Whereas the Authorized Officer of the Kokan Mercantile Co-op Bank Ltd under the

Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Intereduct 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 8 & 9 the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 02.12.202 the Security interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 02-12.2021 calling upon 1)Mr. Raoji Unni Prop Immanuel Infra – Borrower/Mortgagor, 2) Mr.Sajid Hussain Shaikh – Surety, 3) Mr. Ashok Babu K.M. - Surety,4) Mrs.Jessy Raoji Unni –Surety, to repay an amount of Rs.12,81,053/- (Rupees Twelve Lacs Eighty One Thousand Fifty Three only) towards loan account no. 5071/1/302 & Rs.26,87,035.63 (Rupees Twenty Six Lacs Eighty Seven Thousand Thirty Five and paise sixty Three only) towards loan account no. 1801/03 as on 27.10.2021 along with future interest @ 13% p.a. and other charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice

againstyou.

The Borrower, Sureties and Mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower, Sureties, Mortgagors and Public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with Rule 8 & 9 of the said rule on this 11th day of March of the year 2022.

The Borrower, Sureties, Mortgagors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Kokan Mer.Co-op Bank Ltd for Rs.12,71,863/- (Rupees Twelve Lacs Seventy One Thousand Eight Hundred Sixty Three only) towards 5071/1302, Rs.24,25,828.63 (Rupees Twenty Four Lacs Twenty Five Thousand Eight Hundred Twenty Eight and aise sixty Three only) towards 1801/3 along with future interest @ 13% p.a. and othe

#### Description of property

Flat no.1:1, 1st floor, Building No.G-88, plot no.1, Sunshine CHS Ltd, Sector 6, Kalamboli, Navi Mumbai – District Raigad adm.area 915.99 sq.ft. (carpet) Tahsil Panvel in the registeration sub district and registeration district of panvel and Raigad. STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002 read with rule 8 (6).

The Borrower, Guarantors, Mortgagors are hereby notified to pay the sum as mentioned i the demand notice along with interest up to date and ancillary expenses from 30 days fron today failing which the property will be put up for sale /sold and balance dues if any will be

PLACE · MUMBAL

For/Kokan Mer.Co-op Bank Ltd s/d Authorised Officer

#### FORM NO RSC 4 [PURSUANT TO RULE 3(3)] BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, DIVISION BENCH-I, CHENNAI CA/03/CHE/2021

In the matter of the Companies Act. 2013: And

In the matter of Application under Section 66 of the Companies Act, 2013 read with National Company Law Tribunal (Procedure for Reduction of Share Capital of Company) Rules, 2016;

DIVO TV PRIVATE LIMITED (CIN: U74999TN2014P TC094692) A Company incorporated under The provisions of the Companies Act, 2013 and Having its registered office at No. 16/19, Subramania Nagar, 1 Street Kodambakkam, Chennai- 600024

...APPLICANT-COMPANY

#### PUBLICATION OF NOTICE

Notice may be taken that an application was presented to National Company Law Tribunal, Division Bench-I, Chennal ("Hon'ble Tribunal"), on the 23rd day of February 2022 for confirming the reduction of the share capital of Divo TV Private Limited ("Applicant Company") from Rs. 27.00.000/- (Rupees Twenty-Seven Rs. 26.70.000/- (Rupees Twenty-Six Lakhs Seventy Thousand only) divided into 2,67,000 equity shares of Rs. 10/- each.

The notices to individual creditors have been issued. The list of creditors prepared on the 30th November 2020 by the Applicant Company is available at the registered office of the Applicant Company for inspection on all working days during 11.00 a.m. to 4.00 p.m. between Mondays to Fridays (days when the inspection would be available).

If any creditor of the Applicant Company has any objection to the application or the details in the list of creditors, the same may be sent (along with supporting documents) and details about his name and address and the name and address of his Authorised Representative, if any, to the undersigned at its registered office at Divo TV Private Limited, No. 16/19, Subramania Nagar, 1 Street, Kodambakkam, Chennai- 600024, within three months of the date of this notice.

If no objection is received within the time stated above, entries in the list of creditors will, in all the proceedings under the above petition to reduce the share capital of the Applicant Company, be treated as correct. It may also be noted that a hearing has been fixed for the 08th day of June 2022 on which the Hon'ble Tribunal shall hear the application. In case any creditor intends to attend the hearing, he should make a request along with his objections if any.

For Divo TV Private Limite

Directo DIN: 01631866

#### आवास फायनान्शियर्स लिमिटेड

(पूर्वी एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी ज्ञात)(सीआयएन: एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७) . आणि कॉर्पो. कार्यालय : २०१-२०२, २ रा मजला, साऊथ एंड स्क्वेअर, मानसरोवर इंडस्टियल एरिया, जयपूर-३०२०२०

#### कब्जा सूचना

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **आवास फायनान्शियर्स लिमिटेडचे (पूर्वी ''एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'' अशी ज्ञात)** प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स २००२ च्या नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत संबंधित सूचनेत नमूद केलेली रक्कम प्रदान करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना बोलाविण्याकरिता मागणी सूचना जारी केलेली आहे. कर्जदारांनी सदरह रक्कम प्रदान करण्यास कसर केलेली आहे म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ९ अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरहू मिळकतीच्या देवधेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा खालील नमूद रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज या रकमेकरिता **आवास फायनान्शियर्स लिमिटेडच्या (पूर्वी ''एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'' अशी ज्ञात)** च्या प्रभाराच्या अधीन राहील.

कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि रक्क्कम	मिळकतीचे वर्णन	कब्जाची तारीख आणि प्रकार	
अविनाश राजेंद्र श्रीवास्तव, सौ. मीना श्रीवास्तव, श्री. राजेंद्र श्रीवास्तव हमीदार: श्री. विकास राजेंद्रकुमार श्रीवास्तव (खाता क्र.) एलएनव्हीएसआय०२९१७–१८००७२१६७	३०-डिसें२१ रु. ६१४६६३/- २७-डिसें२१ रोजीस थकबाकी	ई२/१०७, लक्ष्मी आशिष, श्री लक्ष्मी आशिष ई२ सीएचएसएल., मिरा माईंदर रोड, नवधर मिरा रोड, गॅलेक्सी हॉस्पिटल जवळ, मिरा रोड, ठाणे, महाराष्ट्र. मोजमापित २६५ चौ. फूट.	१४–मार्च–२२ रोजीस सांकेतिक कब्जा घेतला	
रविंद्र नारायण सोळके, सौ. शारदा रविंद्र सोळके (खाता क्र.) एलएनजेएएल००६१७-१८००६५१५८	३०-डिसें-२१ रु. ३८१४१४/- २७-डिसें२१ रोजीस थकबाकी	जी.पी.एच. क्र. ३६६, कोंडन्हावी, पोस्ट डांमुर्गी, न्हावी, यावल, जळगाव, महाराष्ट्र. मोजमापित १२७५ चौ. फूट.	१४–मार्च–२२ रोजीस सांकेतिक कब्जा घेतला	
समाधान जगन्नाथ सपकाळे, सौ. छाया समाधान जगन्नाथ हमीदारः श्री. गजानन प्रकाश सोळंके (खाता क्र.) एलएनजेएएल००६१७-१८००५४८०३	३०-डिसें-२१ रु. ४७३८४५/- २७-डिसें२१ रोजीस थकबाकी	घर क्र. ३९४/३, जी.पी. स.क्र. २०५, ए/पी कोळन्हावी, तालुका यावल, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र मोजमापित ६६.९२ चौ. फूट.	१४–मार्च–२२ रोजीस सांकेतिक कब्जा घेतला	
ठिकाण: जयपुर दिनांक:	?9-3-7077	प्राधिकृत अधिकारी, आवास फाय	नान्शियर्स लिमिटेड	

#### (C) kotak® कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

नोंद. कार्यालय : २७बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई- ४०० ०५१. कॉर्पोरेट कार्यालय : कोटक इन्फिनिटी, बिल्डिंग क्र. २१, इन्फिनिटी पार्क, जनरल ए. के. वैद्य मार्ग, मालाड (पू.), मुंबई- ४०००९७

#### लिलाव-सूचना

खालील नमूद कर्जदारांनी खाली विनिर्दिष्ट केल्यानुसार सोने दागिने/वस्तु गहाण ठेवून सोने कर्ज सुविधा घेतली आहे. कर्जदारांनी हप्ते आपि थकबाकी रकमेची परतफेड करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे बँकेला थकीत रकमांची परतफेड करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्याकरिता सूचना जारी करणे भाग पडले. तथापि, कर्जदार त्यांची उर्वरित थकबाकीची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यामुळ बँकेच्या नावे तारण ठेवलेल्या सोने दागिन्यांचा लिलाव करणे बँकेला भाग पडत आहे.

दिनांकः २४-मार्च-२०२२ वेळः सकाळी ११.०० वा. स्थळः संबंधित शाखा आवार							
एपीपी/एपीएसी	पक्षकाराचे नाव	राज्य	ठिकाण	उप ठिकाण	ढोबळ वजन		
जीएलएन१९५७०१२	पूजा दवे	महाराष्ट्र	अंधेरी कुर्ला	ऐरोली	८८.४९		
जीएलएन२०७६६५९	आशिष रैना	महाराष्ट्र	अंधेरी कुर्ला	ऐरोली	49.28		
जीएलएन२०४९४०८	आयरा खान	महाराष्ट्र	अंधेरी कुर्ला	ऐरोली	८३.३१		
जीएलएन१४७८४०७	नटराज बुचाय लिंगायत	महाराष्ट्र	अंधेरी कुर्ला	ऐरोली	२२.२५		
जीएलएन१८१५०१५	अमितकुमार रामपालत गौंड	महाराष्ट्र	अंधेरी कुर्ला	ऐरोली	२२२.८५		
जीएलएन१८१५०२०	अमितकुमार रामपालत गौंड	महाराष्ट्र	अंधेरी कुर्ला	ऐसोली	२८५.१०		
जीएलएन१६६३८४२	अक्षय रामचंद्र कदम	महाराष्ट्र	अंधेरी कुर्ला	ऐरोली	८३.५२		
जीएलएन२०१३०६६	सोनल विश्वास सावंत	महाराष्ट्र	अंधेरी कुर्ला	ऐरोली	३२.२५		
जीएलएन१५२६४६३	अल्पेश आर. पटेल	महाराष्ट्र	बदलापूर	ऐरोली	४४.८९		
जीएलएन१५८०२२३	दिनेश नाना भोजने	महाराष्ट्र	बदलापूर	ऐरोली	३०.७१		
जीएलएन१७३१२२०	दिनेश नाना भोजने	महाराष्ट्र	बदलापूर	ऐरोली	२०.३७		
जीएलएन१७७५०६०	भागीरथी राऊत	महाराष्ट्र	बदलापूर	ऐरोली	१६.५५		
जीएलएन१९०१६११	अनुप दुर्गा पात्रो	महाराष्ट्र	डोंबिवली	ऐरोली	७७.०९		
जीएलएन१५६४७४२	खान वसीम अहमद शमसुद्दीन	महाराष्ट्	घाटकोपर पूर्व	ऐरोली	९८.१७		
जीएलएन१५९२३४३	झीशान हैदर सय्यद	महाराष्ट्र	घाटकोपर पूर्व	ऐरोली	४६.६६		
जीएलएन२१०५८३७	अविनाश कृष्णा नाईक	महाराष्ट्र	घाटकोपर पूर्व	ऐरोली	३८.८५		
जीएलएन१८६२८६०	केशरबेन विरजी भानुशाली	महाराष्ट्र	घाटकोपर पूर्व	ऐरोली	५५९.५६		
जीएलएन१९२९४२६	शबाना जाफरुल हसन खान	महाराष्ट्र	घाटकोपर पूर्व	ऐरोली	43.02		
जीएलएन१६५०१७६	तांकी रहीम अथेर	महाराष्ट्र	कल्याण	ऐरोली	83.43		
जीएलएन१६५७०६१	तांकी रहीम अथेर	महाराष्ट्र	कल्याण	ऐरोली	९५.६२		
जीएलएन१७१९९८३	विक्रांत विनोद चव्हाण	महाराष्ट्र	कल्याण	ऐरोली	११.३३		
जीएलएन२०५८८६२	फारुक मुसद्देक शेख	महाराष्ट्र	मादंगा	ऐरोली	38.33		
जीएलएन१९२४७१६	पवन उत्तमराव येळ	महाराष्ट्र	मुलुंड	ऐरोली	१३८.९९		
जीएलएन१९२४८०८	पवन उत्तमराव येळ	महाराष्ट्र	मुलुंड	ऐरोली	६१.०६		
जीएलएन२१०५४६५	साबिराली सिद्दीकी	महाराष्ट्र	मुलुंड	ऐरोली	७२.८५		
जीएलएन१९८४६९२	ललित मांगीलाल पुरोहित	महाराष्ट्र	मुलुंड	ऐरोली	८२.५६		
जीएलएन१८५३३६६	सलीम रसुल शेख	महाराष्ट्र	मुलुंड	ऐरोली	७१.५४		
जीएलएन२०३२०९४	योगेश परशुराम पाटील	महाराष्ट्र	ठाणे	ऐरोली	४२.७७		
जीएलएन२११०२१८	रीता विजय यादव	महाराष्ट्र	ठाणे	ऐरोली	२७८.२१		
जीएलएन१८१९५७८	हेमंत कमलाकांत गडकरी	महाराष्ट्र	ठाणे	ऐरोली	३३१.५३		
जीएलएन१७५३२७०	प्रियांका घोष	महाराष्ट्र	ठाणे	ऐरोली	१३०.८३		
जीएलएन१७०३७७८	सदा शिवानी साई गायत्री	महाराष्ट्र	ठाणे	ऐरोली	१४३.५०		
जीएलएन१७३४९५०	सदा शिवानी साई गायत्री	महाराष्ट्र	ठाणे	ऐरोली	<b>६३.८३</b>		
जीएलएन२०९९०३०	राहल जगदीश प्रसाद यादव	महाराष्ट्र	ठाणे	ऐरोली	९.७६		
जीएलएन२०७०६५३	रिधेश महेशचंद्र शर्मा	महाराष्ट्र	ठाणे	ऐरोली	१३.२७		
जीएलएन१९८७५६५	निलम विजय इंदुलकर	महाराष्ट्र	ठाणे	ऐरोल <u>ी</u>	43.94		
जीएलएन१८८९५२४	हेमंत कमलाकांत गडकरी	महाराष्ट्र	ठाणे-मेडो	ऐरोली	899.33		
जीएलएन१७४८२९०	सविंदरसिंग बलबीरसिंग कपूर	महाराष्ट्र महाराष्ट्र	ठाण-मेडो	ऐरोली	१३.८९		

बोलीदारांना कलिना शाखेत लिलावाच्या दिवशी २३-०३-२०२२ रोजीस सायं. ४ वा. पूर्वी तपासणीकरिता त्यांचे मूळ छायांकित-ओळखपत्र, स्वाक्षरी आणि पत्त्याचा पुरावा त्यासह दोन सध्याचे फोटोग्राफ्स सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. कायदपत्र हस्तांतरणासाठी वयक्तीक बोलीदारांनी सुद्धा उपस्थित रहावे. बँक बोलीदारांस कोणतीही सूचना न देता लिलावाचे ठिकाण/तारीख/वेळ बदलण्याचे वा लिलाव रद्द/उच्चतम बोली अंतिमकरण्याचे प्राधिकार राखून ठेवत आहेत.

ग्राहकाच्या खात्यांमधून लिलावाच्या प्रक्रियेची रक्कम घेतली जाईल. बोलीची रक्कम खातेदाराच्या खात्यातील रकमेच्या आसपास नसल्यास

सदर रक्कम ग्राहकाच्या बोलीतून घेण्याचे अधिकार बँकेकडे राखून ठेवले जातील.

लिलावाच्या अटी आणि शतींसंबंधी कोणत्याही पुढील तपशील/सहाय्य/स्पष्टीकरणाकरिता, तुम्ही श्री. अफ्फान पारकर ९७६९८९३२४९ येथे संपर्क साधणे आवश्यक आहे.

#### जाहिर नोटीस

सर्व आम जनता को सुचित किया

जाता है कि, मेरे मुविकल **श्री. मांगु सिंह** पृथ्वी सिंह खरवड एवं श्रीमती ताराबाई **मांगुसिंह खरवड**, निवासी D - 401 102, आकृती आर्केड को.आ. हाऊसिंग सोसायटी, थाने, महाराष्ट्र एवं स्थायी निवासी गाव झिलवाडा जिला राज सबंध (राज.) उनकी सुपुत्री **मंजु** दिनांक 2/9/2021 को बीना बताये अपनी मर्जी से नागपूर भाग कर मेरे मुविककल कि इच्छा के विरुध्द, हिंद धर्म से इसाई धर्म मे शादी कि, इसलिए, मेरे मुविकल श्री मांगु सिंह एवं ताराबाई अपनी चल, अचल, एवं अपनी पैत्रिक संपत्ती से बेदखल करते है। और भविष्य में भी उनके जीवन से

उनके वारसदार से कोई भी प्रकार का लेन देन नहीं रहेगा।

ॲड - जयसिंह राजपूत लेक रोड, भांडुप, मुंबई - 78 मो. 9326779104

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण. मुंबई खंडपीठ यांच्यासमोर -हस्तांतरित कंपनी योजना याचिका क्र. ०७ /२०१७ निर्देश क्र. ५२७/२०१५ करिता कंपनी समन्सशी संबंधित

कंपन्या कायदा, २०१३ च्या प्रकरणी

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद २३० ते २३२ व कंपन्या कायदा, २०१३ च्या अन्य लाग तरतुदींच्या प्रकरणी

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद २३० ते २३२ व अन्य लागू तरतुदींअंतर्गत बॉम्बे गॅस होल्डिंग्ज् ॲन्ड इन्व्हेस्टमेंटस पा. लि. च्या एक्सेल टेलिसॉनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व त्यांचं संबंधित भागधारक यांसमवेत विलिनीकरण योजनेच्या

एक्सेल टेलिसॉनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या कायदा, १९५६ च्या तरतुदीअंतर्गत संस्थापित एक कंपनी, त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता दारा नॅसेन्ट केमिकल इंडस्टीउ लि., कक्ष क्र. ९०९, ९ वा मजला, रहेजा सेंटर निरमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१ ... याचिकाकर्ती/हस्तांतरिती कंपनी

याचिकेच्या सुनावणीची सूचना (कर्जदार)

बॉम्बे गॅस होल्डिंग्ज् ॲन्ड इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि.च्या एक्सेल टेलिसॉनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व त्यांचं संबंधित भागधारक यांसमवेत विलिनीकरणाच्या एकत्रित योजनेच्या मंजरीकरित कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद २३० ते २३२ व अन्य लागू तस्तुदींअंतर्गत याचिकाकर्ती/ हस्तांतरिती कंपनीद्वारे सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयासोर दि. ०६ ऑगस्ट, २०१५ रोजी याचिका सादर करण्यात आली होती व सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाद्वारे ती दि. २१ -ऑगस्ट,२०१५ रोजी स्वीकारण्यात आली होती सदर याचिका मूलत: सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती व नंतर ती राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण, मंबई (सन्माननीय न्यायाधिकरण) यांच्याकडे सन २०१७ मध्ये हस्तांतरित करण्यात आली.

सदर याचिका आता सुनावणीसाठी दि. ४ एप्रिल २०२२ रोजी दु. २.०० वाजता वा तत्पश्चात लगेचच सन्माननीय न्यायाधिकरणाच्या कक्ष क्र. मध्ये निश्चित करण्यात आली आहे.

सदर याचिकेस समर्थन वा विरोध दर्शव इच्छिणाऱ्य व्यक्तीने त्याच्या हिताचे स्वरूप, त्याच्याद्वारे वा त्याच्या वकिलाद्वारे स्वाक्षरी करून, त्याचे संपूण नाव व पत्त्यासह अशा सचनेसमवेत न्यायाधिकरण व /वा याचिकाकर्तें /हस्तांतरिती कंपनीचे वकील यांच्याकडे याचिकेच्या सुनावणीच्या वरील निर्देशित निश्चित तारखेच्या अर्थात दि. ०४ एप्रिल, २०२२ रोजी वा ७ दिवसांपूर्वीपर्यंत एखाद्या व्यक्तीच याचिकेस विरोध असल्यास विरोधाची पार्श्वभमी व प्रतिज्ञापत्राची प्रत अशा सूचनेसमवेत पाठवावी एखाद्या व्यक्तीस याचिकेची प्रत हवी असल्यास त्याकरिताचे विहित शुल्क प्रदान करून ती याचिकाकर्ते/हस्तांतरिती कंपनीच्या विकलांद्राः साटर करण्यात येईल

ठिकाण: मुंबई सही/ दिनांक: १७ मार्च, २०२२ हेमंत शाह भागीदार, आयसी लीगल याचिकाकर्ती/हस्तांतरक कंपनीचे वकील पत्ताः हेमंत शाह

भागीदार, आयसी लीगल युनिट क्र. १ ते १२, तळमजला ऑनलूकर बिल्डिंग, पी.एम. रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१

मागी	ागील पानावर सुरू						
अ.	फाईल क्र./शाखेचे नाव/	मिळकतीचा पत्ता आणि फ्लॅटचे क्षेत्र/	मागणी सूचना	कब्जाची	१०.०३.२०२२	राखीव किंमत	
क्र.	कर्जदार आणि	जिमनीचा युडीएस	पाठविल्याची	तारीख	रोजीसची एकूण	(रुपयात मध्ये)	
	सह-कर्जदार यांचे नाव	_	तारीख		थकबाकी (मुद्दल,		
					व्याज आणि इतर प्रभार		
					समाविष्ट) (रुपयात)		
९७	एमएच०५८०६००००१९५५	साई आकृती एम्पायर, फ्लॅट क्र. सी-५०३, ५वा मजला, नवघर,	१५.०७.२०२१	२२.०२.२०२२	२५७५८५१.००	४४४६०००.००	
	दानिश मुनव्वर बेग आणि	आर.बी.के ग्लोबल स्कूल, राज्य:महाराष्ट्र, पिन कोड: ४०११०५.					
	सफिना दानिश बेग	(३६० चौ. फूट)					
९८	एमएच०५८०६०००००१९९	श्री वृंदावन सीएचएस लि., फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, बी इस्टेट,	१५.०७.२०२१	२२.०२.२०२२	७७१०८१.००	१९६३६५०.००	
	अश्विन जेठालाल चौहाण आणि	बुडलॅंड सिनेमाच्या मागे, विरार (प), राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१					
	उषा अश्विन चौहाण	३०३. (३१८ चौ. फूट)					

ई-लिलावाची तारीख आणि वेळ : २०.०४.२०२२ रोजी (https://auctions.magicbricks.com) या वेबपोर्टलवर दु. १२.०० ते दु. ०२.०० पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित

विहित निविदा प्रपत्रामधील निविदा/मोहोरबंद बोलीसह इअर आणि केवायसी ऑनलाईन मोडद्वारा किंवा वरील नमूद जीआयसीएचएफ कार्यालयात किंवा ऑनलाईन द्वारा सादर करण्याची शेवटची तारीख १८.०४.२०२२ रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत.

सरफैसी ॲक्ट २००२ आणि त्याअंतर्गत नियमाच्या अटी आणि शर्तीमध्ये वरील मत्ता/मिळकर्तीच्या लिलाव विक्रीकरिता. सदर **जाहीर सूचनेच्या** पुढे **जीआयसीएचएफएल 'जसे आहे जेथे आहे** तत्त्वाने' आणि 'जे आहे जसे आहे तत्त्वाने' सदर मिळकर्तीच्या खरेदीसाठी ऑन-लाईन पद्धतीने प्रस्ताव मागवित आहे.

#### अटी आणि शर्ती : ई लिलाव ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'', ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'', ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' करण्यात येणार आहे.

(१) प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकतीवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्याआधी लिलावात ठेवलेल्या मिळकर्तीवरील भार, त्यांचे मालकी हक्क आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/थकबाकीबाबत त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात म्हणजे बँकेकडून कोणतेही वचन किंवा कोणतेही सांगणे असल्याचा अर्थ काढू नये किंवा तसा समज करून घेऊ नये. बँकेला ज्ञात असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्व वर्तमान आणि भविष्यातील भारांसह मिळकत विकली जात आहे. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्या दावे/अधिकार/धकबाकीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील. (२) बोली सादर करण्यापूर्वी मत्ता आणि विनिर्देषांबाबत तपासणी करणे आणि स्वतःची समाधान करणे ही बोलीदाराची जबाबदारी राहील. लिलावासाठी ठेवलेल्या मिळकतीच्या व तपासणीसाठी प्रत्येक मिळकती वर्णनासमोर नमुद केलेल्या ठिकाणी इच्छुक बोलीदारांना परवानगी देण्यात येईल. (३) इच्छुक बोलीदारांनी लॉगईन आयडी आणि पासवर्ड मार्फत (युजर आयडी आणि पासवर्ड (https://www.bankeauctions.com) येथे नाव नोंदवुन विनामुल्य प्राप्त करता येईल). वेबपोर्टलः https://www.bankeauctions.com मार्फत त्यांची इअर सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांना जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. च्या नावे डीडी/आस्टीजीएस/एनईएफटी च्या मार्गाने वरील सदर संबंधित राखीव किंमतीच्या १०% दराने इसारा अनामत रक्कम (इअर) जमा करणे आवश्यक आहे. बँक तपशिल खालीलप्रमाणे: बँकेचे नावः एचडीएफसी बँक लि. खाते क्र. ५७५००००२४३०९३, खात्याचे नावः जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि., ई–ऑक्शन कलेक्शन, शाखेचे नावः फोर्ट, पत्ताः एचडीएफसी बँक **लि., तळ मजला, जहांगिर बिल्डिंग, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई ४००००१**. सदर इअर यशस्वी बोलीदारांच्या प्रकरणात समायोजित करण्यात येईल, अन्यथा **परत करण्यात येईल**. सदर इसारा अनामत रकमेवार व्याज देय नाही. (४) वेब पोर्टल मध्ये बोलीदारांनी नोंदणी (एकवेळ) केल्यानंतर इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी बोली दस्तावेज म्हणजेच i) एनईएफटी/आरटीजीएस चलन किंवा डिमांड ड्राफ्ट ची प्रत, ii) पॅन कार्डची प्रत iii) ओळखीचा/पत्त्याचा पुरावा (केवायसी) म्हणजेच व्होटर आयडी कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट इ. च्या स्वसांक्षाकित प्रत, सादर करण्याच्या अंतिम तारीख आणि वेळेपूर्वी दस्तावेजांच्या प्रति मिळविणे आवश्यक आहे. त्याशिवाय बोली नाकारण्यात येईल. रितसर भरुन आणि सही केल्यानंतर जोडपत्र– ॥ आणि ॥। (वेबपोर्टलः https://www.bankeauctions.com वरून डाऊनलोड करता येईल) ची स्कॅन प्रत अपलोड करणे सुध्दा आवश्यक आहे. इच्छुक बोलीदार ज्यांना लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे, डाटा अपलोड करणे, बोली दस्तावेज सादर करणे ऑनलाईन अंतर्गत बोलांवरील प्रशिक्षण/प्रात्याक्षिकासाठी मदत हवी असल्यास ते मे. सी१ इंडिया प्रा. लि., प्लॉट क्र. ६८, सेक्टर ४४, गुरुग्राम, हरयाना-१२२००३, ईमेल आयडीः support@bankeauctions.com, सपोर्ट हेल्पलाईन क्रमांक १२४–२३०२०/२१/२२/२३, ७२९१८११२४/११२५, <mark>यांना संपर्क करु शकतात. कोणत्याही</mark> चौकशीसाठी श्री. हरीष गोवडा – ९५९४५७७५५५ विक्री चौकशीः hareesh.gowda@c1india.com आणि support@bankeauctions.com आणि मिळकतीशी संबंधित **कोणत्याही सोमवार ते शुक्रवार कामकाजाच्या वेळेत अधिकारी संभाजी पाटील–९७७३१८६७६१ (५)** इच्छुक बोलीदारांनी २५.०१.२०२२ रोजी/पूर्वी सायं. ४.०० पर्यंत बोली दस्तोवज (इअर (राखीव किंमतीच्या खाली नसलेली) आणि आवश्यक दस्तावेज (मुद्दा क्र. ४ मध्ये नमूद) सादर करायचे आहेत आणि त्यांचा स्वतःचा युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट करणे आणि नोंदणी प्रक्रिया (एक वेळ) मार्फत गेल्यावर रितसर पडताळणी (दस्तावेजांची) आणि/किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या मंजुरीच्या अधिन ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र राहतील. (६) अंतर्गत बोलीच्या . दरम्यान बोली नमूद केलेल्या बोली वाढविण्याची रक्कम किंवा त्याच्या पटीत त्यांची बोली रक्कम वाढवू शकतात आणि जर ई–लिलाव समाप्तीच्या शेवटच्या ५ मिनिटात बोली केली गेल्यास समाप्तीची वेळ ५ मिनिटासाठी (ई-लिलाव प्रक्रिया समाप्तीपर्यंत प्रत्येक वेळी आपोआप समाप्त होईल. ज्या बोलीदाराने ई-लिलाव प्रक्रिया समाप्तीस उच्चतम बोली रक्कम) (राखीव किंमतीच्या खाली नसलेली) सादर केली असलेला त्यांना आवश्यक पडताळणीनंतर प्राधिकृत अधिकारी/तारण धनकोंद्वारे यशस्वी बोलीदार म्हणून घोषित करण्यात येईल. (७) यशस्वी बोलीदाराची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखुन ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर परत करण्यात येईल. इअर वर कोणतेही व्याज देय नाही. यशस्वी बोलीदाराने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बोली स्वीकारल्यापासून २४ तासात अगोद जमा केलेली इअर समायोजित करून विक्री किंमतीच्या २५% जमा करणे आणि विक्री किंमतीच्या उर्वरित ७५% विक्रीपासून १५ दिवसात किंवा पूर्वी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या निर्देशाने लेखी मान्य केलेल्या अशा वाढीव कालावधीत जमा करणे आवश्यक आहे. यशस्वी बोलीदाराने प्रदानात कसूर केल्यास प्रस्तावदाराने अगोदर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल आणि मिळकत पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात येईल आणि कसूरवार कर्जदारांच्या मिळकत/रकमेच्या संदर्भात कोणताही दावा हक्क राहणार नाही. (८) संभाव्य पात्र बोलीदार ई-लिलावाच्या तारखेपूर्वी मे. सी९ इंडिया प्रा. लि. कडून ई–लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण घेवू शकतात. प्राधिकृत अधिकारी किंवा मे. सी९ इंडिया प्रा. लि. कोणत्याही नेटवर्क समस्येसाठी जबाबदार राहणार नाहीत आणि इच्छुक बोलीदारांनी खात्री करावी की ते ई-लिलाव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तांत्रिकदुष्ट्या सज्ज आहे. (९) खरेदीदाराने मुंद्रांक शुल्क/अतिरिक्त मुंद्रांक शुल्क/हस्तांतर प्रभार, शुल्क इ., आणि सर्व सांविधिक/असांविधिक थकबाकी, कर, दर, निर्धारण प्रभार, शुल्क इ., कोणाचीही देणीं सुध्दा भरायची आहेत. (१०) प्राधिकृत अधिकारी उच्चतम बोली स्वीकारण्यासाठी बांधील नाहीत आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांना कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा ई-लिलाव तहकुब/पुढे ढकलणे/रद्द करण्याचे सर्वस्वी हक्क आहेत. (११) बोलीदारांना त्यांच्या बोली सादर करणे आणि ई-लिलावात भाग घेण्यापूर्वी मे. सी१ इंडिया प्रा. लि. चे वेबपोर्टल https://www.bankeauctions.com वर उपलब्ध ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती पाहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. (१२) प्रकाशन अनिवार्य, प्रभाव खंडाच्या अधीन आहे. वि<mark>शेष सूचना (१३)</mark> शेवटच्या क्षणाला बोली करणे हे बोलीदारांनी स्वतःच्या हितासाठी टाळावे जीआयसी एचएफएल किंवा सेवापुरवठादार कोणतीही तुटी/इनिव (इंटरनेट फेल्युअर/पॉवर फेल्युअर इ. साठी) जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मित घटना टाळण्यासाठी बोलीदारांना पॉवर सप्लाय बॅक अप इ. अशी आवश्यक व्यवस्था/पर्याय करण्याची विनंती करण्यात येत आहे ज्यामुळे त्यांना अशा घटना टाळणे शक्य होईल आणि यशस्वीपणे लिलावात सहभागी होणे शक्य होईल.

सरफैसी ॲक्ट अन्वये ३० दिवसांची सांविधिक विक्री सूचना

कर्जदार/हमीदार यांना ई-लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुपंगिक खर्चासह वरील नमुद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचित करण्यात येत आहे. कसूर केल्यास मिळकतीचा लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. करिता

#### जाहीर सूचना

सामन्य जनतेला याटारे सचना टेण्यात येते की मार्च अशिल हे महसूल गाव-कोलेकल्याण, एम.एस.डी. च्या सी.टी.एस. क्र. २०५६/बी-१६ धारक जिमनीवर बांधकामीत इमारत, फ्लॅटचे क्षेत्र मोजमापीत अंदाजे ४४५ चौ. फु. चटई संलग्नीत ५३४ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्राचा फ्लॅट क्र. सी/४२, चौथा मजला, आराम सीएचएस लि., आराम सोसायटी लेन, वाकोला, सांताक्रुझ(पूर्व), मुंबई-४०००५५ च्या खरेदीकरिता सौ. पॅन्सी डीसुझा सह करार निष्पादित करण्यास इच्छुक आहेत.

सर्व व्यक्ती ज्यांना उपरोक्त नमुद फ्लॅटवर किंवा विरुध्द मालकीहक, ताबा, भेट, अदलाबदल, वारसा, जप्ती, भाडेंपट्टा, धारणाधिकार, गहाण, सुविधाधिकार, विमोचन, प्रभार, कोणत्याही -कराराद्वारेच्या प्रकारे कोणत्याही स्वरूपातील हक्क. नामाधिकार, हितसंबंध, दावा, मागणी, आक्षेप असल्यास त्यांनी ते लिखित स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही मार्गे व्यक्तीश:ही माझ्या अशिलाकरीत वकील म्हणन निम्नस्वाक्षरीकारांना श्री. डी.व्ही. किणी, कार्यालय क्र. २०३, दसरा मजला, प्रेम अंगण सीएचएसएल, अशोक नगर लेन, वाकोला ब्रीज, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई- ४०००५५, दू. ०९८९२९६६२८१ येथे सदर सूचना प्रकाशनाच्या **१**४ दिवसांच्या आत कळविता येईल. कसर झाल्यास असे दावे त्यागित केल्याचे समजन ते विचारात न घेता सदर नामाधिकार तपासणी पुर्ण केली जाईल आणि माझ्या अशिलांवर त्याची जबाबदारी असणार नाही.

वकील उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई दिनांक: १७/०३/२०२२

#### जाहीर सूचना

याद्वारे सुचना देण्यात येते की, श्री. अमित कुमार उपाध्याय हे गाव आकुर्ली, तालुका बोरिवलीच सी.टी.एस. क्र. १४८ धारक जमिनीवरील आकर्ली रोड, कांदिवली(प), मंबई-४०० १०१ येथे स्थित गुंडेचा इंडस्ट्रीअल कॉम्पलेक्स प्रीमायसेस को ऑप सोसा लि., अशा ज्ञात इमारतीमधील २ऱ्या मजल्यावरील युनीट क्र. २२५ धारक परिसराचे पुरक मालक आहेत.

आमचे अशील हे वरील सदर मिळकतीमधील सर्व

हक्क. नामाधिकार आणि हितसंबंध संपादित करण्यासाठी वाटाघाटी करीत आहेत. कोणत्याही व्यक्तीला वरील सदर मिळकतीमध्ये कोणताही दावा, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध जसे की, विक्री, भेट, अदलाबदल, गहाण, प्रभार, भाडेपड़ा, धारणाधिकार, उत्तराधिकारी किंवा कोणत्याही इतर बाबीमध्ये कोणताही दावा असल्यास त्यांनी सदर निम्नस्वाक्षरीकारांना पूरक कागदोपत्री पूराव्यासह याखालील पुरविलेल्या पत्त्यावर या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासन १५ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. वरीलसदर वेळेत कोणतेही आक्षेप प्राप्त न झाल्यास. असे समजले जाईल की, वरीलसदर मिळकतीसाठी तेथे कोणतेही दावेदार नाहीत आणि आमचे अशील त्यानुसार वरील सदर मिळकतीच्या खरेदीसाठी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्याची प्रक्रिया केली जाईल. ठिकाण : मंबई. दिनांक : १७.०३.२०२२.

स्मिता आर. घाडी

वकील उच्च न्यायालय, मुंबई

श्री. डी.व्ही. किणी दुकान क्र. ७६/इएमपी७५/फेज ४, ठाकुर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०० १०१.

बैंक ऑफ़ बडीदा Bank of Baroda

शॉप क्र. १ आणि २, बी. के. आर्केड, पेट्रोल पंप जवळ, आग्रा रोड, कल्याण (प.) ४२१३०१. ईमेल : kalyan@bankofbaroda.com

#### जाहीर सूचना

संदर्भ : अग्रिम खाते श्री. सचिन गणपती गुलेकर यांचे आमच्या कल्याण शाखासह हेतुप्र कम्परवागंच्या बायाचित्राचे प्रकाशन तमाम जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की**, बँक ऑफ बडोदा** नी त्यातील विहित रितसर प्रक्रियेचे

अनुपालन करून बँक/आरबीआयचे नियमावलीनुसार हेतुपुरस्सर कसुरवार म्हणून खालील व्यक्तीस घोषिर बँकेने हेतुपुरस्सर कसूरवार म्हणून त्यांना घोषित करण्यासार्ठ

बँकेचा निर्णय कळविण्यासाठी कर्जदार यांना रितस श्री. सचिन गणपती गुलेकर

पत्रव्यवहार पाठविला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नी दिलेल्या परवानगीनसार बँक तमाम जनतेला कळविण्यासाठी हेतुपुरस्सर कसूरवार खरेदीदारांचे छायाचित्र प्रकाशित करीत आहे

> बँक ऑफ बडोदा करीत सही/-कल्याण पश्चिम शाखा

Sd/-

Clerk

रिटेल ॲसेट्स सेंट्रलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर

मंबर्ड साऊथ. व्होल्टास हाऊस, 'ए',

## **೧SBI** भारतीय स्टेट बैंक State Bank of India

चिंचपोकळी (पू.), मुंबई-४०००३३

### कब्जा सूचना

#### (पहा नियम-८(१) (स्थावर मिळकतीकरिता) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडिया (आरएएसएमईसीसीसी), भाईंदर चे प्राधिकत अधिकारी य

नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिर्ट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १४.१०.२०२१ रोजी मागणी सचना जारी करून कर्जदार **श्री** अनिरूद्ध लाडोबा हळणकर (कर्ज खाते क्र. ३९७८२२५२५५२ आणि ३९८९१०८४०९५) यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. ४६,९४,२६१/- (रुपये सेहेचाळीस लाख चौऱ्याणव हजार दोनशे एकसण्टे मात्र बी परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात ये की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये **१४ मार्च, २०२२** रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया करीता रक्कम रु. ४६,९४,२६१/- आणि त्यावरील व्याज, परिव्यय आणि अन्य प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील. गरण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारां लक्ष वेधन घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

म्लॅट क्र. ७०३, ७वा मजला, विंग स<mark>ी, फेज २, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, ऐश्वर्या हॉटेल जवळ</mark> टेमघर, भिवंडी-४२१३०२. दिनांक: १४.०३.२०२२ प्राधिकृत अधिकार्र

ठिकाण : भिवंडी स्टेट बँक ऑफ इंडिया

#### फॉर्म ए जाहीर उद्घोषणा

(इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ६ अन्वये)

प्रिसिजन कंटेनर्स लि. च्या धनकोंच्या लक्ष वेधण्याकरित कॉर्पेरिट कर्जटागचे जात पिक्रिजन कंट्रेनर्स लि कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख २७ फेब्रवारी १९८१ कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित कंपनी प्रबंधक, मुंबई

नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण

४	कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर /	एल२८९२०एमएच१९८१पीएलसी०२३९७२
	लिमिटेड लायाबिलिटी आयडेन्टिफिकेशन नंबर	
ų	कॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालय व मुख्य	बी-१, १ ला मजला, महादेव निवास सीएचएसएल,
	कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता	एस व्ही रोड समोर, नाटकवाला लेन, बोरिवली (प).,
		मुंबई – ४०००९२
ξ	कॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत	१० मार्च, २०२२
	नादारी सुरू होण्याची तारीख	
9	नादारी निर्णय प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	१५ मार्च, २०२२
۷	अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून कृती करणाऱ्या	श्री. रामनारायण राजारामण
	प्राधिकृत प्रतिनिधीचे नाव आणि नोंदणी क्रमांक	आयबीबीआय नोंद. क्र.: आयबीबीआय/आयपीए-
		००२/आयपी-एन००६९९/२०१८-२०१९/१२२०४
٩	बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय	११०३, एव्हॅलॉन, रहेजा ॲक्रॉपोलिस-१, देवनार पाडा
	व्यावसायिकांचा पत्ता आणि ई-मेल	रोड, देवनार, मुंबई शहर, महाराष्ट्र ४०००८८
		नोंदणीकृत ईमेल आयडी: - ramnraja@gmail.com
१०	अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी दळणवळण	सीए चेतन शाह, ऑफिस क्र. ३, विंग ए, सत्यम शॉपिंग
१०	अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी दळणवळण करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई–मेल	सीए चेतन शाह, ऑफिस क्र. ३, विंग ए, सत्यम शॉपिंग सेंटर, एम जी रोड, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७७
१०		
90 99		सेंटर, एम जी रोड, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७७
	करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल	सेंटर, एम जी रोड, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७७ नोंदणीकृत ईमेल आयडी: cirp.precision@gmail.com
	करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल	सेंटर, एम जी रोड, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७७ नोंदणीकृत ईमेल आयडी: cirp.precision@gmail.com २९ मार्च, २०२२
99	करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख	सेंटर, एम जी रोड, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७७ नोंदणीकृत ईमेल आयडी: cirp.precision@gmail.com २९ मार्च, २०२२ (आदेशाच्या दिनांकापासून १४ दिवसांत)
99	करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख अंतरिम निर्णय व्यावसायिकांनी निश्चित केलेले कलम	सेंटर, एम जी रोड, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७७ नोंदणीकृत ईमेल आयडी: cirp.precision@gmail.com २९ मार्च, २०२२ (आदेशाच्या दिनांकापासून १४ दिवसांत) वर्गाचे नाव-
99	करण्याकरिता वापरावयाचा पता आणि ई-मेल दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख अंतरिम निर्णय व्यावसायिकांनी निश्चित कैलेले कलम २१ च्या पोट-कलम (६ ए) च्या खंड (बी) अंतर्गत	सेंटर, एम जी रोड, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७७ नोंदणीकृत ईमेल आयडी: cirp.precision@gmail.com २९ मार्च, २०२२ (आदेशाच्या दिनांकापासून १४ दिवसांत) वर्गाचे नाव-
<b>??</b>	करण्याकरिता वापरावयाचा पता आणि ई-मेल दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख अंतरिम निर्णय व्यावसायिकांनी निश्चित केलेले कलम २१ च्या पोट-कलम (६ ए) च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास	सेंटर, एम जी रोंड, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७७ नोंदणीकुन ईमेल आयडी: cirp.precision@gmail.com २९ मार्च, २०२२ (आदेशाच्या दिनांकापासून १४ दिवसांत) व्याचि नाव- रेकांर्डच्या आधारे शून्य
<b>??</b>	करण्याकरिता वापरावयाचा पता आणि ई-मेल दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख अंतरिम निर्णय व्यावसायिकांनी निश्चित केलेले कलम २९ च्या पोट-कलम (६ ए) च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास एका वर्गातील धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती	सेंटर, एम जी रोंड, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७७ नोंदणीकुन ईमेल आयडी: cirp.precision@gmail.com २९ मार्च, २०२२ (आदेशाच्या दिनांकापासून १४ दिवसांत) व्याचि नाव- रेकांर्डच्या आधारे शून्य
<b>??</b>	करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख अंतरिम निर्णय व्यावसाथिकांनी निश्चित केलेले कलम २१ च्या पोट-कलम (६ ए) च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास एका वर्गातील धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती करण्यासाठी ठरलेल्या नादारी व्यावसाथिकांची नावे	सेंटर, एम जी रोंड, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७७ नोंदणीकुन ईमेल आयडी: cirp.precision@gmail.com २९ मार्च, २०२२ (आदेशाच्या दिनांकापासून १४ दिवसांत) व्याचि नाव- रेकांर्डच्या आधारे शून्य
\$\$ \$\$	करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख अंतरिम निर्णय व्यावसायिकांनी निश्चित केलेले कलम २१ च्या पोट-कलम (६ ए) च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास एका वर्गातील धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती करण्यासाठी ठरलेल्या नादारी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गासाठी तीन नावे)	सेंटर, एम जी रोड, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र ४०००७७ नोंदणीकृत ईमेल आयडी: cirp.precision@gmail.com २९ मार्च, २०२२ (आदेशाच्या दिनांकापासून १४ दिवसांत) वर्गांचे नाव- रेकॉर्डच्या आधारे शून्य उपलब्ध रेकॉर्डच्या आधारे प्रयोज्य नाही

याद्वारे सुचना देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, चेन्नई खंडपीठ यांनी **१० मार्च २०२२** (१५ मार्च, २०२२ रोजी प्राप्त/ अपलोड आदेश) रोजीस **प्रिसिजन कंटेनर्स लि**. चे निगमिय नादारी निर्णय प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले

प्रि<mark>सिजन कंटेनर्स लि.</mark> च्या धनकोंना याद्वारे अंतरिम निर्णय व्यावसायिकांकडे बाब १० समोरील पत्त्यावर **२९ मार्च**, २०२२ रोजी किंवा त्यापुर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात येते. . वित्तीय धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यांसह त्यांच दावे व्यक्तिश:, टपालाने किंवा इलेक्टॉनिक माध्यमातून सादर करावेत.

. दि क्र. १२ समोर सूचिबद्ध वर्गातील एखादा वित्तीय धनको त्यांच्या पसंतीचे प्राधिकृत प्रतिनिधी फॉर्म सीए **उपलब्**ध **रेकॉर्डच्या आधारे प्रयोज्य नाही** मधील वर्गाचे (वर्ग दर्शवणे) चे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती करण्याकरिता नोंद क्र. .३ समोर सूचिबद्ध तीन नादारी व्यावसायिकांमधून निवडू शकतो दाव्यांचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर करणे म्हणजे दंडास आमंत्रण देणे ठरेल.

. मंतरिम रिझोल्युशन प्रोफेशनलचे नाव आणि स्वाक्षरी: दिनांक आणि ठिकाण:

१७ मार्च, २०२२, मुंबई



सर्कल सस्त्र, मुंबई सेंट्रल, पीएनबी प्रगती टॉवर्स, १ ला मजला, सी ९, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स फोनः ०२२-२६५३२७८४. २६५३२७०४

### ई-लिलाव विक्री सूचना

एनपीए खाते मे. शार्पेन इंडस्ट्रीज मधील २०.०२.२०२२ रोजीस फ्री प्रेस जर्नल आणि २०.०२.२०२२ रोजीस नवशक्तीमध्ये प्रकाशित **ई–लिलाव ताबा सूचना** आणि १६.०३.२०२२ रोजीस फ्री प्रेस जर्नल आणि

आणि १६.०३.२०२२ रोजीस नवशक्तीमध्ये प्रकाशित शुध्दिपत्रच्या संदर्भ घ्यावा.					
सर्कल सस्त्र, मुंबई सेंट्रल	ई-लीलाव	सुधारित ई-			
एनपीए खाते मे. शार्पेन इंडस्ट्रीज	करिता इअर	लीलाव करिता			
श्री. जी. स्वामीनाथन यांचे नावे असलेले गाव खारीवली, लिबर्टी ऑईल	रक्कम/बोली	इअर रक्कम/			
मिलच्यामागे, ता. शहापूर, जिल्हा ठाणे-४२१ ४०३ च्या सर्व्हे क्रमांक	वाढ	बोली वाढ			
१८१, १८२, १८४, १८५, १८७ (भा) आणि १९० धारक जमीन सह	५.८२ लाख/	५८.२० लाख/			
बिनशेती जमीन त्यासह प्लॅंट आणि मशिनरी आणि फॅक्टरी शेड	०१ लाख	০१ लाख			

ई-लिलाव सूचनेमध्ये नमूद इतर अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल नाही

१६.०३.२०२२ रोजीस फ्रीप्रेस जर्नल आणि १६.०३.२०२२ रोजीस नवशक्तीमध्ये प्रकाशित शुध्दिपत्र अवैध आणि शुन् रविण्यात आला आहे

प्राधिकत अधिकारी ठिकाण: मुंबई पंजाब नॅशनल बँक

#### Exh.No 11

#### **PUBLIC NOTICE** IN THE COURT OF 6th CIVIL JUDGE SENIOR DIVISION,

SHRI BHENDWADE SAHEB, THANE AT THANE MARRIAGE PETITION NO. 387 OF 2021

MRS. AMI DATTAPRASAD DALVI, R at- 204, Swayam CHS Poonam Garden, Mira Road East, Thane- 401107 ...Petitioner Mr. DATTAPRASAD SUDHAKAR DALVI, R.at- Room No. 54

Gandhi Nagar Society, Eksar Dongri, Sodawala Lane, Near Kabrastan, Govind Nagar, Borivali (West) Mumbai ....Respondent Whereas the abovementioned Petitioner has filed Marriage Petition for

Dissolution of Marriage by an order and decree of Divorce under section 13 1(ia) & (ib) against the above named respondents. The Hon'ble court pleased to issue notice and summons upon respondent

y way of regular summons. The bailife has filed the report of said summons at Exh No. 8, as per the bailife report, the respondent father has deliberately and intentionally refused to receive the summons and informed the bailief that he doesn't kbnow the whereabouts respondent. The aplicant states that, the address given in title clause of this petition is last known address of respondent. And herefore this Hon'ble court directed to petitioner to publish public notice to the respondents in Local News paper as per order 5 rule 20 (I) of C.P.C.

And whereas respondent is hereby given notice to appear in the Hon'ble court in person or by pleader to file your say on or before 05/04/2022 at 11.00 a.m. or within 30 days on the publication of this notice, failing of which, the said petition will be heard in your absence and determined Ex-Parte.

Given under my hand the seal of court on this 10 day of March, 2022

By Order Seal

Superintendent (Judicial Branch) Civil Judge, Senior Division, Thane



#### सीआयएन: L15140MH1988PLC049208

नोंदणीकृत कार्यालय: ७ वा मजला, ग्रँड पॅलॅडिअम, १७५, सीएसटी रोड, कलिना, गंताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०० ०९८. **द्रध्वनी नं.:** ०२२–६६४८ ०४८०, **फॅक्स नं.:** ०२२–२६५० ०१५९ वेबसाईट : <u>www.marico.com</u> ईमेल : <u>investor@marico.com</u>

#### (मॅरिको लिमिटेडच्या सभासदांचे लक्ष वेधून घेण्यासाठी)

प्तभासदांना सूचना तसेच अन्य वैधानिक पत्रके / लाभ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निर्गमित करता यावेत यासाठी, आम्ही मॅरिको लिमिटेडच्या (''**कंपनी**'') सभासदांना आवाहन करतो की त्यांनी आपली ई मेल तपशील आणि बँकः खाते तपशील खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेस अनुसरून नोंदणीकृत ' अद्ययावत करावेत

7				
तपशील	तपशील नोंदणीकृत / अद्ययावत करण्याची पद्धती			
समभाग प्रत्यक्ष	लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार आणि			
स्वरूपात असतील तर :	ट्रान्स्फर एजंट यांचा पत्ता सी - १०, २४७ पार्क, एल बी एस मार्ग,			
	विक्रोळी, पश्चिम मुंबई ४०० ०८३ या पत्त्यावर संपर्क साधून किंवा त्यांना			
	rnt.helpdesk@linkintime.co.in / kyc@linkintime.co.in या			
	पत्त्यावर ई मेलच्या माध्यमातून संपर्क साधावा.			
समभाग डिमॅट स्वरूपात	संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्याशी संपर्क साधून			
असतील तर :				
सामान्य परिपत्रक क्रमांक १४,	'२०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२० आणि क्रमांक १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल			

२०२० तसेच त्यासह वाचा परिपत्रक क्रमांक २०/ २०२१ दिनांकीत ८ डिसेंबर २०२१ जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत त्यांना अनुसरून कंपनी यांनी २०२२ या वर्षासाठी समभागधारकांशी संपर्क साधण्या च्य मर्यादित उद्देश्याने एक अतिरिक्त सर्विधा उपलब्ध करून दिली आहे आणि सभासद तात्परत्या स्वरूपात आपले ई मेल तपशील लिंक <u>https://www.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html</u> या प<del>न्</del>यावर अद्ययाव करू शकतात

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया <u>https://marico.com/india/investors/ documentation</u> बीएसई लिमिटेड <u>https://www.bseindia.com</u> आणि

इ नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>https://www.nseindia.com</u> येथे भेट द्यावी.

मॅरिको लिमिटेड यांच्या करित

दिनांक: १७ मार्च २०२२

स्थळ : मुंबई

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

विनय एम् ।

#### केनरा बैंक Canara Bank Rifsakz Syndicate ारवा – ॥ कॅनरा बँक दमारत । ३रा मजला आदी मर्चबान स्टिट बॅलाई दस्टेट

मुंबई-४०० ००१. दूरध्वनी क्र. : ०२२-२२६६३०४७/२२६५११२८/२२६५११२९

#### **कब्जा सूचना** (सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ८(१)) **याअर्थी,** निम्नस्वाक्षरीकर्ता हे **कॅनरा बँके**चे **प्राधिकृत अधिकारी** या नात्याने सिक्युरिटायझेशन अँ

रिकन्सरक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट. २०० (ॲक्ट ५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्य . नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून एक **मागणी सूचना** जारी करून कर्जदार **मे. एक्सिस ट्रेडिंग कं** पा. लि.. प्रतिनिशीत्व दारे श्री. विजय माजिथिया आणि सौ. इना विजय माजिथिया यांस सूचनेतील नमूद रक्कम च गरतफेड सदर सूचना तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

अनु क्र.	बँकेचे नाव	मागणी सूचना दिनांक	रक्कम
8	कॅनरा बँक	०८.०४.२०२१	रु.६८,३९,९८,७८१.२१ (रुपये अडुसष्ट करोड एकोणचाळीस लाख अठ्ट्याण्णव हजार सातशे एक्याऐंशी आणि पैसे एकवीस मात्र)
۶	सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया	३१.०७.२०२१	रु.२२,०७,४८,७७३.११ (रुपये बावीस करोड सात लाख अञ्चेचाळीस हजार सातशे त्र्याहात्तर आणि पैसे अकरा मात्र)
सदर नि	म्नस्वाक्षरीकार	सदर ॲक्ट अन्वये	दिलेल्या अधिकार सदर ॲक्टच्या कलम १३(९) अन्वये एकत्रित संघ

सभासदाद्वारे प्राधिकृत आहेत. कर्जदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने, याद्वारे विशेषतः कर्जदारआणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद बँकेकडे गहाण/ जंगमगहा मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता स्सदर रूल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वये त्याला/तिला प्राप्त अधिकारांचा वापर दिनांक १५ मार्च, २०२२ रोजी घेतला आहे. तारण मत्तांच्या भरणासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीअन्व

कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते. विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि **सर्वसामान्य जनतेस** याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीर्श व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा वरील उल्लेखित बँकाचा संघ १) कॅनरा बँकेला रु. ६८,३९,९८,७८१.२१ (रुपये अडुसष्ट करोड एकोणचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे एक्याऐशी आपि पैसे एकवीस मात्र) आणि त्यावरील व्याज, २) सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाला २२,०७,४८,७७३.११ (रुपये बावीस करोड सात लाख अट्टेचाळीस हजार सातशे त्र्याहात्तर आणि पैसे अकरा मात्र) आणि त्यावरील व्याजाच्य

#### मिळकतीचे वर्णन

श्री. विजय जी माजिथिया आणि सौ, इना विजय माजिथिया यांच्या नावे फ्लॅट क्र. १८०२ येथे बेनहर सीएचएसएर मोजमापित २००० चौ.फू. येथे १८ वा मजला सह दोन कार पार्किंग जागा ९ आणि १०, ३२, नारायण दाभोळकर रोड (नेपिअन सी रोड), मलबार हिल, मुंबई, पिन ४००००६ चे सर्व ते भाग आणि विभाग. स्थळ : मुंबई दिनांक: १५.०३.२०२२ प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक

प्राधिकृत अधिकारी

स्ट्रेस्ड ॲसेट्स रिकव्हरी शाखा(एसएआरबी) १ला मजला, केरोम इमारत, प्लॉट क्र.ए-११२, वागळे इंडस्ट्रीअल इस्टेट शाखा, रोड क्र २२

#### ্যুদ্রা State Bank of India सर्कल, वागळे इस्टेट , ठाणे(पश्चिम)-४०० ०६०. दूर: ०२२-२५८०६८१० ईमेल आयडी: sbi.11697@sbi.co.ir सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये मिळकतीच्या कब्जाच्या संदर्भातील सूचनेचे प्रकाशन

### द्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन अँड रिकल्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचत

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील तारखे रोजीस मागणी सूचना जारी करून त्यांना रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्य तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यांत कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला सदर ॲक्टच्य कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्या समोरील नमूद रोजीस घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामन्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार स्टेट बँक ऑफ इंडिया यांस खाली दिलेली रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील.

खाता/कर्जदाराचे नाव	प्रोपराईटर/भागीदार/संचालक	गहाण/प्रभारीत मिळकतीचे वर्णन	मागणी सूचना	प्रत्यक्ष कब्जाची	थकबाकी रक्कम
आणि पत्ता	हमीदार/मिळकतीच्या मालकाचे नाव		तारीख	तारीख	
श्री. बाळासाहेब	श्री. बाळासाहेब आबासाहेब कदम व सौ.	श्री. बाळासाहेब कदम व सौ. सुलभा कदम यांच्या मालकीचे मिळकत	१०.११.२०१७	१०.०३.२०२२	₹6.
आबासाहेब कदम व	सुलभा बाळासाहेब कदम	ते सर्व धारक परिसर: १. फ्लॅट क्र.ए-२०१, २रा मजला, ए विंग, ओम			4,98,89,678.00/
सौ. सुलभा बाळासाहेब	(मिळकतीचे मालक)	शिवशंकर सीएचएस, जेरभाई वाडीया रोड, दादर नांगाव व परेल शिवडी विभाग,			(रूपये पाच कोटी
कदम		भोईवाडा परेल, मुंबई-४०० ०१२, सर्वे क्र.१५५(भाग), १५७(भाग),			चौऱ्याहत्तर लाख
फ्लॅट क्र.२०१, २रा		१५९(भाग), १६०(भाग), १६६(भाग), चटई क्षेत्र ७४७.१७ चौ.फु. व बिल्ट			सत्तेचाळीस हजार सह
मजला, ए विंग, ओम		अप क्षेत्र १२७० चौ.फु.			चोवीस मात्र)
सीएचएस लि., शिवशंकर,		२. फ्लॅट क्र.ए-२०२, २रा मजला, ए विंग, ओम शिवशंकर सीएचएस, जेरभाई			१०/११/२०१७ रोज
पंचायत समिती		वाडीया रोड, दादर नांगाव व परेल शिवडी विभाग, भोईवाडा परेल, मुंबई-४००			अधिक व्याज, अनुशां
कार्यालयाजवळ, परेल		०१२, सर्वे क्र.१५५(भाग), १५७(भाग), १५९(भाग), १६०(भाग),			खर्च, प्रभार, परिव्यय
भोईवाडा परेल, मुंबई-		१६६(भाग), चर्ट्ड क्षेत्र ७१२.६३ चौ.फु. व बिल्ट अप क्षेत्र १२११.४८ चौ.फु.			
४०० ०१२.		३. फ्लॅट क्र.ए-३०२, २रा मजला, ए विंग, ओम शिवशंकर सीएचएस, जेरभाई			
		वाडीया रोड, दादर नांगाव व परेल शिवडी विभाग, भोईवाडा परेल, मुंबई-४००			
		०१२, सर्वे क्र.१५५(भाग), १५७(भाग), १५९(भाग), १६०(भाग),			
		१६६(भाग), चर्ट्ड क्षेत्र ७१२.६३ चौ.फु. व बिल्ट अप क्षेत्र १२११.४८ चौ.फु.			

तारण मत्तेच्या विमोचनाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/हमीदार/गहाणदार यांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

दिनांक : १७.०३.२०२२ ठिकाणः बोरिवली

प्राधिकृत अधिकारी

दिनांक : १५.०३.२०२२